

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६५
राज्य शासकीय अधिकार्याना वैद्यकीय तपासणी नियम

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग,

शासन निर्णय क्रमांक एमएजी १०९८/प्र.क्र.२२०/आरोग्य ३

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ३१ ऑगस्ट, २००६

वाचा :- शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.एमएजी १०९८/प्र.क्र.२२०/आरोग्य ३, दि.१ डिसेंबर, १९९८

प्रस्तावना :- शासन निर्णय क्र.आ.वि.क्र.एमएजी १०९८/प्र.क्र.२२०/आरोग्य ३, दि.१ डिसेंबर, १९९८ अन्वये गांवाच्या शासन सेवेतील ४५ अथवा त्यावरील वयोगटातील व रु.३७००-५००० (नवीन वेतनश्रेणी रु.१२०००-१५०००) व त्यावरील वेतनश्रेणी यंवगतील अधिकार्याना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी खाजगी रुग्णालयातून किंवा वैद्यकीय संस्थांमधून उपगोळनेशित शासन निर्णयामोबतच्या परिशिष्टात नमुद केलेल्या वैद्यकीय तपासण्या ३ घर्षातून एकदा करून घेण्याम व त्यावरील खर्चाची रु.३०००/- च्या कागाल मर्यादित प्रतिपूर्ती करण्यास मंजूरी देण्यात आली होती. मर्यादित व खर्चाची गर्यादेमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराभीन होती.

शासन निर्णय :- शासन निर्णय क्र.आ.वि.क्र.एमएजी १०९८/प्र.क्र.२२०/आरोग्य ३, दि.१ डिसेंबर, १९९८ गर्ये, या शासन निर्णयानवये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

१) राज्याच्या शासन सेवेतील ४५ वर्ष अथवा त्यावरील वयोगटातील रु.१२०००-१५५०० या वेतनश्रेणी संवगतील अधिकार्याना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी खाजगी रुग्णालयातून किंवा तत्संबंधीत वैद्यकीय संस्थांमधून सोबतच्या परिशिष्टात नमुद केलेल्या वैद्यकीय तपासण्या दोन वर्षातून एकदा करून घेता येतील.

२) वैद्यकीय तपासण्यावरील प्रतिपूर्तीची मर्यादा रु.५०००/- इतकी करण्यात येत आहे.

३) वैद्यकीय तपासण्या/दरचया एकाचवेळी अनिवार्य न करता वैद्यकीय सल्लचाप्रमाणे व आवश्यकतेनुभार अनुज्ञाये कालानवधीत रु.५०००/- खर्चाच्या मर्यादित चाचण्या कसऱ्यास अनुमती देण्यात येत आहे.


२. उपरोक्त खर्चाच्या प्रतिपूर्तीचा मंजूरी देताना, कार्यालय प्रगृह किंवा इतर सकाम अधिकारी यांनी मंबंधित अधिकार्याने वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा दावा २ वर्षातून एकदा व केलेला आहे. याची खातरजमा करून, त्यानुमार प्रमाणित करणे असण त्यावर नियंत्रण ठेवण्याशाठी, आवश्यक ती नोंद मंबंधित अधिकार्यांच्या सेवा पुस्तकात देण्यात आवश्यक राहील.

३. थावरील खर्च मंबंधित अधिकार्यांच्या आस्थाप्रेसरील वेतन व पत्थायाठी असावल्या अनुदानातून भागविण्यात यावा व त्याच लोखाशीवारांखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. हे आदेश, दिनांक १ डिसेंबर, २००६ पासून लागू करण्यात येत आहेत.

५. हे आदेश, वित्त विभागाच्या सहभतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२४८/सेवा ५, दि.२१ ऑगस्ट, २००६ अन्वये निर्णित करण्यात येत आवेदन.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(र. मो. वाडे)
कार्यालय अधिकारी

प्रति :- मूल्य संचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रधान संचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव (मर्व मंत्रालयीन विभाग), मंत्रालय, मुंबई.
 सचिव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई
 मुख्यमंत्रीचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई.
 मुख्यमंत्रीचे खाजगी सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई.
 मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
 गज्यमंत्री (आरोग्य) यांचे स्वीक सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
 सर्व मंत्री व गज्यमंत्री यांचे स्वीक भावाय्यक.
 मुख्य सचिवांचे स्वीक सहाय्यक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
 * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
 * सचिव, महाराष्ट्र विधानपांडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
 संटलमंट कमिशनर ॲण्ड डायरेक्टर ऑफ लैंड रेकॉर्ड्स, पुणे
 विभागीय आयुक्त (सर्व) / जिल्हाधिकारी (सर्व)
 मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
 महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परिक्षा), मुंबई
 महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परिक्षा), नागपूर
 महासंचालक, माहिती व जनसंपर्क मंत्रालय, मुंबईन०श०ए
 * प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
 * प्राथोनोटरी व सिनियर मस्टर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
 चिफ ऑडिटर, लोकल फंडसु अकाउंटस, मुंबई
 कोषागार अधिकारी (सर्व)
 संचालक, आरोग्य सेवा, मुंबई
 संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
 संचालक, आयुर्वेद, मुंबई
 संचालक, गज्य कामगार विभा धोजना, मुंबई
 व्यवस्थापकीय संचालक, हाफकॉन आयो-फार्मास्यूटीकल कॉर्पोरेशन, परेल, मुंबई
 अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 सहसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, (सर्व)
 जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
 जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, (सर्व)
 वित्त विभाग (कार्यालय सेवा-५), मंत्रालय, मुंबई
 व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती रुग्णालय, मुंबई.
 सर्व कार्यालय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
 सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना कार्यालय), मंत्रालय, मुंबई.
 निबंधनस्ती (आरोग्य-३), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.एमएजी १०९८/प.क. २२०/आरोग्य ३,
दि. ३१ ऑगस्ट, २००६ षे सहपत्र.

"परिशिष्ट"

The tests carried out under the comprehensive scheme are :-

A) Blood CBC (Complete Blood Count)

Blood Group

ESR (Erythrocyte Sedimentation Rate)

Fasting Blood Sugar

2 Hour Random Blood Sugar

Lipid Profile

Total Cholesterol

Triglycerides

Phospholipids

Liver Profile

Bilirubin

Total Proteins

A/G Ratio (Albumin/Globulin)

HDL/LDL/VLDL (High Density Lipoproteins/Low Density

Lipoproteins/Very Low Density Lipoproteins)

CPK (Creatinine Phospho Kinase)

Renal Profile

SGPT/ALT (Serum Glutamin Trans Phosphate/Alanine Transaminase)

SGOT/AST (Serum Glutamin Oxaloacetic Transaminase/Aspartate
Transaminase)

Alkaline Phosphotase

LDH (Lactic Dehydrogenase)

Prothrombin Time

Australia Antigen (Hepatitis-B)

Serum Sodium

Serum Pottassium

B) Urine Routine

BUN (Blood Urea Nitrogen)

Urea

Uric Acid

Serum Creatinine

Serum Bicarbonates

Calcium

Phosphorous

- C) Stool Routine
 - D) X-Ray (Chest)
 - E) ECG/2 - D Echo / Stress Test
 - F) Pap Smear for Ladies
 - G) ADDITIONAL TEST
 - 1) G 6 PD (Glucose Dehydrogenase)
 - 2) Acid Phosphatase for Gents/Ladies
 - 3) Audiogram (Ear Test)
 - 4) Spirometry (Respiratory Capacity)
 - 5) Sonography (Any Mass Cyst Test)
 - 6) Gynaecologist's Consultation
 - 7) Ophthalmologist's Consultation
 - 8) Mamography
 - 9) Cardiac Thallium Scanning
-